

July 12, 2022

The Manager,

Listing Department,

BSE Limited,

Phiroze Jeejeebhoy Tower, Dalal Street, Mumbai 400 001

Tel No.: 22721233

Fax No.: 22723719/22723121/22722037

BSE Scrip Code: 540776

The Manager,

Listing Department,

The National Stock Exchange of India Ltd., Exchange Plaza, 5 Floor, Plot C/1, G Block,

Bandra - Kurla Complex, Bandra (E),

Mumbai 400 051

Tel No.: 2659 8235 Fax No.: 26598237

NSE Symbol: 5PAISA

Dear Sir/Madam,

Sub: Newspaper Publication - Unaudited Financial Results of Spaisa Capital Limited

Pursuant to Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed copies of the Unaudited Financial Results of Spaisa Capital Limited, for the quarter ended June 30, 2022 published in Free Press Journal (English) and Nav Shakti (Marathi) newspapers on July 12, 2022.

The same have been enclosed herewith.

Kindly take the same on record and acknowledge.

Thanking You,

Yours faithfully,

For Spaisa Capital Limited

Namita Godbole

Company Secretary

Email ID: csteam@5paisa.com

Encl: as above

Signature

Kishwar Adil Nensey

PUBLIC NOTICE

I, Kishwar Adil Nensey, do hereby put all to notice that I am the owne

in respect of residential Flat Nos. 1001, 1002, 1003 and 1101

Shadab Tower, Sherly Rajan Road, Bandra, Mumbai 400 050

("Premises"), where I am presently residing. I have inadvertently

lost the original title documents including the Share Certificate Nos.

037, 038, 039 and 040 in respect of the Premises and do hereby

request that if any person were to find the same to please return it to

me at the above address. Since I am not in possession of the origina

title documents with respect of the Premises, I do hereby declare that

no person should deal with the Premises in any manner whatsoeve

PUBLIC NOTICE

Mishra, purchasing from Mr. Rajesh D. Shah and Mrs. Ami R. Shah ("Owners"); the property more particularly described in the Schedule hereunder written ("the Property").

All and/or any person/s including institution(s) (financial, corporate or otherwise),

society(ies), firm(s), statutory authorities, claiming or having any share, right, title, estate

interest, claim or demand whatsoever to or in respect to the Property or any part thereof

whether by way of sale, ownership, transfer, assignment, exchange, charge encumbrance, tenancy, sub-tenancy, lease, sub-lease, license, mortgage, inheritance

gift, lien, pledge, maintenance, bequest, succession, family arrangement, easement

grant, trust, covenant, possession, development rights, agreement, settlement, assignment, order/decree/judgment of court, attachment, memorandum of

understanding, notice or otherwise of any nature whatsoever, are hereby required to make the same known in writing along with notarized documentary evidence on which they are

basing and asserting their rights with respect to the Property or any part thereof to the

undersigned at the address/email id mentioned below, within 14 (fourteen) days from the

date of the publication of this public notice, failing which, such claim, right, title, interest

dispute, demand or objections, if any, shall be deemed to have been waived and/or

SCHEDULE

(Description of the Property)

PREMISES i.e. two adjoining Flats bearing Flat No. 2104 and 2105 having a carpet area of

both the flats admeasuring about 1871 sq. ft. equivalent to 173.88 sq. mtrs, situated on

21st Floor, C - Wing, in society known as Shreeji Heights Co-operative Housing Society Limited situated upon the piece or parcel of Non-Agricultural land or ground or thereabouts

abandoned for all intents and purposes and shall not be binding on my client.

bearing Plot No. 1 A/B/C, Sector 46A, Nerul, Navi Mumbai - 400 706.

basis the lost title documents.

Date: 12.07.2022

Place: Mumbai

RENAISSANCE GLOBAL LIMITED

CIN: L36911MH1989PLC054498

Regd. Office: Plot No. 36 A & 37, Seepz, Andheri (E), Mumbai - 400096

Tel: 022-4055 1200 | Fax: 022-2829 2146

Web: www.renaissanceglobal.com | Email: investors@renaissanceglobal.com

NOTICE OF ANNUAL GENERAL MEETING, BOOK CLOSURE AND E-VOTING DETAILS Notice is hereby given that the 33rd Annual General Meeting (AGM) of the Company will be held on **Thursday, August 04, 2022 at 3:30 PM** through Video Conferencing or other audio - visual means (InstaMEET platform of Link Intime)

In view of the continuing outbreak of Covid-19 Pandemic, this year also the Ministry of Corporate Affairs ("MCA") as well as the Securities and Exchange Board of India (SEBI) has allowed companies to conduct the Annual General Meeting through Video Conferencing ("VC") or Other Audio Visual Means ("OAVM"), without the physical presence of the members at a common venue. Accordingly, the AGM of the Company is being held through VC/OAVM. The web-link to attend the AGM through VC/OAVM is: www.instameet.linkintime.co.in.

annual reports and dispatch of the same to shareholders. Accordingly, Notice of AGM along with Annual Report 2021-22 is sent only through electronic mode to those Members whose email addresses are registered with the Depository Participant/ the Company as on July 06, 2022. The same is also available on websites www.renaissanceglobal.com, www.bseindia.com and www.nseindia.com. The Flipbook of Annual Report 2021-22 is available on https://www.renaissanceglobal.com/annual-report-2021-22-flipbook/

the Companies (Management and Administration) Rules, 2014 read with Regulation 42 of SEBI (LODR) Regulations, 2015, the Register of Members and the Share Transfer Books of the Company will remain closed from **Thursday**, **July 28**, **2022 to** Thursday, August 04, 2022 (both days inclusive) for the purpose of Annual Genera

Pursuant to provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with the Regulation 44 of SEBI (LODR) Regulations, 2015, the Company is providing e-voting facility to its' members through InstaMEET platform of Link Intime. The members holding shares, either in physical form or dematerialized form, on the cut-off date i.e. Thursday, July 28, 2022 may cast their vote electronically to transact the business set

The details of e-voting, required under Rule 20 of the Companies (Management and

- Date of sending electronic copy of Annual Report along with Notice of AGM: Monday, July 11, 2022
- e-Voting shall not be allowed beyond 5.00 p.m. (IST) on **Wednesday**, **August 03**, **2022**The Annual Report and Notice of AGM are available on Company's website <u>www.renaissanceglobal.com</u>
- In case of any queries regarding e-voting, members may refer the Frequently Asked Questions ("FAQs") and e-voting manual available at https://instavote.linkintime.co.in under help section or
- write an email to enotices@linkintime.co.in

For Renaissance Global Limited CS Vishal Dhokar



Dated this 12th day of July, 2022.

पनवेल महानगरपालिका

Advocate, High Court, Mumbai Triveni Building, 303/C-41,

Email: advmore101@gmail.com

Contact: 9833983648

Vasant Vihar, Thane (West) - 400610.

मा. आयुक्त, पनवेल महानगरपालिका खालील नमूद कामाकरिता योग्य त्या वर्गातील नोंदणीकृत व अनुभवी व्यक्ती, संस्था, ठेकेदार, किंवा कंपनी यांचेकडून ई-निविदा पध्दतीने निविदा मागवीत आहेत. खालील कामाचे कोरे निविदा फॉर्म https://mahatenders.gov.in या संकेतस्थळावर दि. १२/०७/२०२२ ते दि. २१/०७/२०२२ पर्यंत सायंकाळी १५.०० पर्यंत

अ.क्र.	कामाबाबत तपशील	कामाची मुदत	बयाणा रक्कम	कारी ई निविदा फॉर्मची किंमत
8	पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील स्मशानभुमीमध्ये अंत्यविधी सेवा पुरविणेबाबत.	०३ + ०२ वर्ष	₹. १,९५,०००/-	रु. १५,७५०/- (जी.एस.टी. सह)

अतिरिक्त आयुक्त पनवेल महानगरपालिका

जा. क्र. पमपा/घकवि/२५२२/प्र.क्र.-७३/४५१/२०२२, दिनांकः ११/०७/२०२२







www.navshakti.co.in







छत्तीसगढ़ स्टेट इण्डस्ट्रियल डेव्हलपमेंट कार्पोरेशन लिमि (छत्तीसगढ़ शासन का एक उपक्रम) (ISO 9001:2015 Certified)

प्रथम तल, उद्योग भवन, रिंग रोड नम्बर-01, तेलीबांधा, रायपुर 492006 (छ.ग.), दूरभाष : कार्यालय : 0771-6621000, फैक्स : 0771-2583794

ऑनलाईन प्रथम एवं मेनुअल प्रथम निविदा आमंत्रण सूचना

निविदा क्र. 06 एवं 07/सीएसआईडीसी/का.अ. (संभाव−2)/2021-22, ऑनलाईन फार्म "ए" (प्रतिशत दर) एवं ऑनलाईन निविदा फार्म "ए" (प्रतिशत दर) पर वांक्रित श्रेणी छत्तीसगढ़ राज्य में एकीकत पंजीयन प्रणाली अंन्तर्गत लोक निर्माण विभाग में द वर्ग तथा उपर श्रेणी एवं वर्ग श्रेणी में पंजीकृत ठेकेदारों से निम्नलिखित कार्य हेतु ऑन-लाईन (Online) एवं मेनुअल पद्धति Offline) निविदा आमंत्रित की जाती हैं:-

निविदा क्र.	कार्य का विवरण	कार्य की	अमानत	निविदा प्रपत्र
		अनुमानित	राशि	का मूल्य
		लागत		
?	7	æ	ધ	Ę
06	Repairing & Construction of	₹. 72.46	₹.	₹. 3540/-
प्रथम काल	400 mtr new B.i Road &	लाख	54500/-	
ऑनलाईन सिस्टम	R.C.C. drain and cleaning			
नं. 104624	of drain at I/A Birkoni. DISH			
	Mahasamund (C.G.)			
07	Providing & Fixing i pipeline	₹. 14.24	₹.	रु. 885/-
प्रथम काल	Fittings an Specials for	लाख	10700/-	
मेनुअल	existing wau supply			
	pipeline Lit I/A Url			
	RaipurfC.G)			

मेनुअल जारी करने की तारीख: निविदा क्र ०७

निविदा प्रपत्र हेतु आवेदन की अंतिम तिथ : २५/०७/२०२२ समय ०५.०० बजे तक। निविदा प्रपत्र जारी करने की अंतिम तिथ : २६/०७/२०२२ समय ०२.०० बजे तक। निविदा प्रपत्र जमा करने की अंतिम तिथ : २९/०७/२०२२ समय ०३.०० बजे तक। अन्य विवरण एवं विस्तृत निविदा छत्तीसगढ शासन की Mjunction Service Limited

बिसाईट http://eproc.cgstate.gov.in की पर दिनांक 08/07/2022 समय 17:01 बजे से

सही/-कार्यपालन अभियंता कार्यालय एवं दकान हेत् स्थान उपलब्ध, वेबसाईट देखे csidc.in

MUMBAI DISTRICT CO-OPERETIVE HOUSING FEDERATION LTD. MUMBAI

Special Recovery and Sales officer, Co-operative Department, Government of Maharashtra, Attached to Mumbai District Co-operative Housing Federation Ltd. 103, Vikas Premises G.N. Vaidya Marg, Fort, Mumbai -400001

PUBLICE NOTICE

Recovery Certificate Issued by the Assistant Registrar, 'S' Ward Co-operative Societies ,Mumbai Case No 3552 date 07-10-2017. Firupati Industrial Premises Co-op Soc.Ltd

- M/s .Sky Coating Industries Pvt.Ltd. 2.Smt.Sima C.Chag (Board Of Directors) 3.Shri Kishor H Chag (Board Of Directors)
- 4.Shri Ruchir R Kapadia (Board Of Directors)
- 5.Smt Shakuntala Kapadia (Board Of Directors) 6.Smt.Purnima G Bhatia (Board Of Directors)
- (Opponent) The Special Recovery And Sales Officer Invites In Sealed Envelopes From The interested parties bid in respect of mentioned immovable property put up for

auction sales on **"As is where is basis"**

DISCRIPTION OF PROPERTY

Gala No 24 , Area 306 Sq.ft , Built up area, Tirupati Industrial Premises Co-op Soc.Ltd. Bhandup Village Road, Subhash Nagar Bhandup (W), Mumbai -400078. The Tender Form, terms and condition of auction and other information can be obtained form the Special Recovery and Sales Officer on any working day on payment of Rs.1000/-The inspection of the property may be taken on Datec 26/07/2022 between 11.00am to 1.00pm. After Recovery Certificate Society Dues and all charges, levies, taxes or any other liabilities against the property shall be born and paid by the Purchaser, Reserve Orece for Auction are Rs.44,37,000=00.The sealed bid shall be accepted with interest free earnest money deposit of Rs. 4,37,000=00 By pay order on favoring Tirupati Industrial Premises Co-op. Soc.Ltd. The Special Recovery and Sales Officer on or before Dated 02/08/2022 Between 11,00Am to 5.00pm, at the above—mentioned address must receive the bids. The tenders will be opened on dated 05/08/2022 at 11.00an in the office of the society office, Tirupati Industrial Premises Co-op. Soc. Ltd. Bhandup Village Road, Subhash Nagar, Bhandup (W) Mumbai -400078. The bidders present will be given and opportunity to improve upon their bids.The Successful bidder shall be required to pay immediately an amount equal to 30% of the bid amount. The balance amount of the finalized bid should be paid within 30 days. The tenders received after the prescribed date time will not be accepted. Specia

Recovery and sales Officer reserves the rights to Cancel Of Auction by any reasor accept or all tenders without consider assigning any reason whatsoever and also Given under my hand and seal of this Recovery and Sales Officer on this



sd/-SHRI. SUJIT M. GHADI Special Recovery & Sales Officer, The Mumbai District Co-operative Housing Federation Ltd. Mumbai

REFORE THE NATIONAL COMPANY LAW TRIBLINAL BENCH, AT MUMBAI C.P.(CAA)/115(MB)2022

C.A.(CAA)/44(MB)2022 In the matter of the Companies Act, 2013

In the matter of Sections 230 to 232 of the Companies Act, 2013 and other applicable provisions of the Companies Act, 2013 read with Companies (Compromises, Arrangements and Amalgamations) Rules, 2016

In the matter of Scheme of Amalgamation of Bohra & Company Private Limited ('BCPL' or 'the Transferor Company 1') AND Merlin Towers Private Limited ('MTPL' or 'the Transferor Company 2') WITH Vasundhara Commodities Private Limited ('VCPL' or 'the Transferee Company') AND their respective Shareholders ('Scheme' or 'the Scheme')

VASUNDHARA COMMODITIES PRIVATE LIMITED. a company incorporated under the provisions of Companies Act, 1956 having its registered address at A - 705, 7th Floor, A-Wing, Krishna Regency, DattaMandir Road, Santacruz (East), Mumbai – 400 055, Maharashtra, India.

Third Petitioner

CIN: - U51109MH1996PTC327583 NOTICE OF HEARING OF PETITION

A Petition under Sections 230 to 232 of the Companies Act, 2013 for an order sanctionin the Scheme of Amalgamation of Bohra & Company Private Limited ('BCPL' or 'Transfero Company 1') AND Merlin Towers Private Limited ('MTPL' or 'Transferor Company 2' WITH Vasundhara Commodities Private Limited ('VCPL' or 'Transferee Company') AN their respective Shareholders ('Scheme' or 'the Scheme'), was presented by VASUNDHARA COMMODITIES PRIVATE LIMITED / the Petitioner Company on 7th day of June, 2022 and the said petition is fixed for hearing before the Mumbai Bench of National Company Lav Tribunal ('NCLT') on 5th day of August, 2022.

Any person desirous of supporting or opposing the said Petition should send to the Petitioner' Advocate, a notice of his/her intention, signed by him/her or his/her advocate, with his/ he name and address, so as to reach the Petitioners' advocate not later than two days befor the date fixed for the hearing of the Petition. Where he/she seeks to oppose the petition, the grounds of opposition or a copy of his/her affidavit shall be furnished with such notice. A copy of the Petition will be furnished by the undersigned to any person requiring the sam on payment of the prescribed charges for the same.

Dated this $12^{\text{TH}}\,\text{day of July, }2022$ Hemant Sethi & Co

1602 NavParmanu, Behind Amar Cinema, Chembur, Mumbai - 400 071

POSSESSION NOTICE [Rule 8(1)] (For Immovable Property)

ASREC (INDIA) LIMITED Registered Office: 201/202, Building No. 2, Solitaire Corporate Park, Andheri Kurla Link Road, Andheri (E), Mumbai- 400 093, Maharashtra

Whereas, ASREC (India) Limited acting in its capacity as Assignee of Bharat Co-operative Bank (Mumbai) Ltd. vide assignment agreement dated 25.03.2021 has acquired the secured debt with securities from the original lender Bharat Co-operative Bank (Mumbai) Ltd. The Authorized Officer of Bharat Co-operative Bank (Mumbai) Ltd. in exercise of powers conferred under section 13 (12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued 1) Demand Notice dated: 04.07.2018 calling upon the Borrower/Co-borrowers/Surety Mr. Shivdas Kunjunni Nair, Prop. of M/s. Sreya Enterprises, Mrs. Hemalatha Vijayan Nair, Mr. P. Unnikumar Menon, Mrs. Vimala Unnikumar Menon, Mr. Haridas K. Nair to repay the amount mentioned in the notice aggregating to Rs. 86,07,098/- (Rupees Eighty Six Lakhs Seven Thousand Ninety Eight Only) together with further interest as stated in Demand notice and expenses, costs, charges, etc. till the date of payment within 60 days from the date of Notice.

2) Demand Notice dated: 04.07.2018 calling upon the Borrower / Joint / Co-Borrowers / Partners / Surety M/s. Global Trend Inc., Mr. Shivdas Kunjunni Nair, Mr. Siddharth Shivdas Nair, Mrs. Hemalatha Vijayan Nair, Mrs. Vimala Unnikumar Menon, Mr. Unnikumar Menon S/o. Mr. Padmanabhan K. Menon, Mr. Dattatray Dasharath Yande, Dr. Siddharth Yand Yadav, Mr. Sujit Dattatray Yande to repay the amount mentioned in the notice aggregating to Rs. 1,04,65,417/- (Rupees One Crore Four Lakhs Sixty Five Thousand Four Hundred Seventeen Only) together with further interest as stated in Demand notice and expenses, costs, harges, etc. till the date of payment within 60 days from the date of notice, 3) Demand notice oranges, etc. mit orace of payment within oracys from the date of notice. S) bernand notice dated: 04.07.2018 calling upon the Borrower/ Co-borrowers/ Surety Mrs. Vimala Unnikumar Menon, Mr. Unnikumar Menon S/o. Mr. Padmanabhan K. Menon, Mr. Shivdas Kunjunn Nair, Mr. Siddharth Shivdas Nair to repay the amount mentioned in the notice aggregating to Rs. 22,28,352/- (Rupees Twenty Two Lakhs Twenty Eight Thousand Three Hundred Fifty Two Only) together with further interest as stated in Demand notice and expenses, costs, harges, etc. till the date of payment within 60 days from the date of notice.

charges, etc. iii the date of payment winin or obays from the date or notice.

The Borrower / Joint / Co-borrowers / Partners having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrower / Joint / Co-borrowers / Partners and the public in general that the undersigned being the Authorized Officer of ASREC (India) Limited as secured creditor has taken Possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under section 13(4) of the said Act read with rule 8 of the said rules on the 9th July of the

year 2022.
The Borrowers in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with such property will be subject to the charge of the ASREC India Limited, for an amount of Rs. 2,13,00,867/- (Rupees Two Crore Thirteen Lakhs Eight Hundred Sixty Seven Only) (i.e. 86,07,098+ 1,04,65,417+ 22,28,352) together with furtherinterest, expenses, costs, charges, repayments if any etc.

The Borrower's attention is invited to provisions of sub-Section 8 of Section13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets.

DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTIES

 All that Part & Parcel of the property being Flat No. 203, Adms 385 Sq.Ft. built up area 2nd Floor, A Wing, Shree Balram Bajrang CHS. Ltd., Salasar Nagar, Constructed on survey No. 4, Hissa No. 2(Part), Patilpada, Village Kulgaon, Badlapur (East), Thane-421503, Owned by Mrs. Vimala Unnikumar Menon.

2) All that Part & Parcel of the property being Flat No. 204, adms 575 Sq. Ft. built up area 2nd Floor, A Wing, Shree Balram Bajrang CHS. Ltd., Salasar Nagar, Constructed on survey No. 4, Hissa No. 2(Part), Patilpada, Village Kulgaon, Badlapur (East)- Thane 421503, Owned by Mr. Unnikumar Menon.

Date: 09.07.2022

Authorised Officer, ASREC (India) Limited



5PAISA CAPITAL LIMITED

CIN: L67190MH2007PLC289249

Regd. Office: IIFL House, Sun Infotech Park, Road No. 16V, Plot No. B-23, MIDC, Thane Industrial Area, Wagle Estate, Thane - 400604

Tel: +91 22 4103 5000 • Fax: +91 22 2580 6654

E-mail: csteam@5paisa.com • Website: www.5paisa.com

Extract of unaudited consolidated financial results for the quarter ended June 30, 2022

(₹ in Lakhs)

		Year ended		
Particulars	June 30, 2022	March 31, 2022	June 30, 2021	March 31, 2022
	(Unaudited)	(Unaudited) (see note 8)	(Unaudited)	(Audited)
Total Income from operations	8,405.55	8,830.51	6,091.20	29,798.09
Net Profit / (Loss) for the period before tax	1,011.30	601.47	985.18	1,850.37
Net Profit / (Loss) for the period after tax	738.81	440.24	719.63	1,373.56
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income]	734.57	463.59	712.41	1,386.36
Equity Share Capital	2,942.46	2,941.73	2,939.81	2,941.73
Other Equity				34,455.63
Earnings Per Share (of ₹ 10/- each)				
- Basic (in ₹)	2.51	1.51	2.47	4.72
- Diluted (in ₹)	2.49	1.50	2.45	4.68

Note:

1. The above unaudited consolidated financial results for the quarter ended June 30, 2022 have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company at its meeting held on July 11, 2022 and have been subjected to limited review by the statutory auditors of the Company and the Auditors have

2. These consolidated financial results have been prepared in accordance with the recognition and measurement principles laid down in Ind AS 34 'Interim Financial Reporting' prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 read with the relevant rules issued there under and the other accounting principles generally accepted in India and in accordance with the requirements of Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015, as amended 3. The Company is engaged only in the business of stock broking and distribution of financial products primarily through internet and mobile applications. Accordingly, there

is no separate reportable segments as per Indian Accounting Standard 108 (Ind AS) on 'Operating Segment' 4. The Company vide circular resolutions of the Nomination and Remuneration Committee dated on April 08, 2022 and June 16, 2022 granted 2,00,000 and 9550 stock options respectively to eligible employees under Employee Stock Option Scheme-2017. Further, the Company vide circular resolutions dated May 22, 2022, June 13, 2022 &

June 22, 2022 allotted 1500 equity shares, 5000 equity shares and 750 equity shares respectively pursuant to exercise of stock options granted to the eligible employees. 5. Due to lockdown on account of COVID-19, although the capital market were impacted and volatility has increased in the stock market; however 5Paisa Capital Limited, being a SEBI registered intermediary and considered among essential services, continued to operate during the lockdown in India and there was no major impact on our

business as the capital markets remained open and functioned normally. Also the subsidiaries company does not have any material impact on account of Covid 19. (₹ in Lakhs) 6. The key data relating to standalone results of Spaisa Capital Limited is as under:

		Year ended		
Particulars	June 30, 2022	March 31, 2022	June 30, 2021	March 31, 2022
	(Unaudited)	(Unaudited) (see note 8)	(Unaudited)	(Audited)
Revenues from operations	8,402.37	8,822.78	6,080.27	29,756.64
Profit Before Tax	1,029.85	635.17	1,024.40	1,997.13
Profit After Tax	752.70	465.50	748.99	1,483.43
Total Comprehensive Income	748.46	488.53	741.45	1,497.23
.			6. 1 101 1 1:	1977 - 1971 - 1971

7. The new Labour Law Reform Codes related to wages, social security, industrial relations and occupation safety, health and working conditions is still in in discussion between Centre govt. and respective State govt. for final implementation. The Company will assess the impact of all the Codes when they come into effect and will account for the related impact in the period the Code becomes effective.

8. The figures for the quarter ended March 31, 2022 are the balancing figures between audited figures in respect of the year ended March 31, 2022 and the unaudited figures of the nine months ended December 31, 2021.

9. The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Stock Exchange websites viz. www.bseindia.com and www.nseindia.com and on the Company's website viz. www.5paisa.com.

10. Previous periods figures have been regrouped / rearranged wherever necessary.

By order of the Board For **5paisa Capital Limited**

Prakarsh Gagdani Whole Time Director and CEO DIN: 07376258

Tapi Irrigation Development Corporation Jalgaon (Undertaking of Maharashtra Govt.) Nandurbar Medium Proiect Divisional Unit. Nandurbar

Telephone No.02564-210077

Unit, Nandurbar in B-1 Form from ."Competent Contractor / agencies. They are not allowed to make any changes in tender documents downloaded from website Tender Notice, Detailed Tender Notice and Blank Tender Forms are available @ Government of maharashtra web site http://mahatenders.gov.in.

Blank Tender forms will be available on above Govt., website from 13/07/2022 (10.00 Hrs.) to 27/07/2022 (17.45 Hrs.) While submitting the tender document, Tender Fee and EMD is to be deposited by online gateway payment.

Nandurbar. if possible on 28/07/2022 and No pre-bid meeting shall be held for this work. Contractor should be present on date and time of opening of tender. Any complaint after opening of tender will not accepted.

The contractors who have already done the construction/renovation/repair work of amount more

	Sr. No.	Name of work	Estimated Cost Rs.	Time Limit	EMD Rs.	Blank Tender Fee	Tender Class
1	1	Renovation of Shri. Devkinandan Lift Irrigation Scheme, Shirud Tal. Shahada, Dist. Nandurbar.	Rs. 1,82,49,247/-	(12) Calendar months (including	Rs. 1,50,000/-	Rs. 2360 with GST	Competen Contracto / agencies

Note:- tender form will not be sold and received in the office For any Queries please Call/contact (1800-3070-2232) Right reserve to reject any or all tender without assigning any reason by corporation.

Post qualification condition as per criteria mentioned in main Tender

Executive Engineer Divisional Unit, Nandurbar

Nandurbar Medium Project

(T. P. Chinawalkar)

Place: Mumbai Date: July 11, 2022

DGIPR 2022-23/1837

Due to CoVID 19 pandemic, the MCA and SEBI has also dispensed with the printing of

It is further notified that pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 and Rule 10 of

out in the Notice of this AGM.

Administration) Rules, 2014, are given hereunder:

Date and time of commencement of e-Voting: Sunday, July 31, 2022 at 9.00 a.m. (IST) ${\sf Date\ and\ time\ of\ e-Voting:}\ \textbf{Wednesday}, \textbf{August\ 03,2022\ at\ 5.00\ p.m.(IST)}$

Place: Mumbai

जाहीर नोटीस

उपलब्ध राहणार आहेत. सदरच्या जाहीर ई-निविदा ऑनलाईन कार्यप्रणालीद्वारे स्वीकारण्यात येतील.

OFFICE OF THE CHIEF ENGINEER (CIVIL) AU & PC, CSPGCL, Shed No. 2, Dangania, Raipur-492013 Phone No. 0771-2576380, Fax :- 0771-2574579, website www.cspc.co.in E-mail:- cecivil.aupc@gmail.com

NIT value EMD

Executive Director (Civil) AU & PC

17:30 Hrs

At 15:00 Hrs

E.E., Division Guna

Mob.: 9926320408, Tel.: 07542-268298

CSPGCL, Raipur

No.03-15/W/530 Raipur, date 08.07.2022 E-TENDER NOTICE Online bids are invited through CSPCL e-bidding system (SAP SRM) from contractors registered in appropriate class in CSPGCL in three part tendering system. The unregistered contractor having experience in Govt./Public Sector Undertaking/Local bodies/Power Generating Companies in India only may also be considered on submission of experience certificate for following works as mentioned below:-

(Rs.) Specification i/c 18% period (incl. GST (Rs.) 297.36 Transportation of fly ash and filling in Manikpur open cast mines from ash dyke Jhabu at HTPS, CSPGCL, Korba West. Lacs Cost of tender form is Rs. 1180/-(Rs.1000/-+18%GST), The due date & time for submission of

bids Tender Cost & EMD is 29.07.2022 (up to 15:00 Hrs) and bid opening date (Techno commercial bids) is 01.08.2022 (up to 16:00) Hrs respectively. The tender document can be viewed and downloaded online from our e-bidding portal: 50724/irj/portal. Note:- (i) In case, the rate quoted by the contractor is on extremely lower side than estimated contract value, a performance guarantee @ 5% of contract value i/c GST in addition to Security Deposit shall

//Save Electricity//

E-mail: eednhbgun@mp.gov.in

M.P. Madhyam/105430/2022

Tender

have to be deposited by the contractor. (ii) Maintenance period shall be Nil.

Work at Govt. P.G. in PWD Centralization

M.P. HOUSING & INFRASTRUCTURE DEVELOPMENT BOARD

firms of i	firms of repute fulfilling registration criteria:-					
System Tender No.	Name of Work	Probable Amount of Contractor	Completion Period (Months)	Date of Purchased and Submission of Bids	Date of Opening of Tenders	
2022_	Construction	Rs. 723.30 Lakh	18 months	20.07.2022	Envelopes-A & E	
MPHID_	of New Work,	EMD 723300.00	i/c	At 10:30 A.M.	08.08.2022	
209955	Renovation Work,	Cost of Form	Rainy	to	At 10:30 A.M.	
	Barrier Free and Development	Rs. 23600.00 (I/C 18%) (Registered	Season	05.08.2022 At	Envelopes-C 16.08.2022	

NOTICE INVITING E-TENDER Online percentage rate bids for the following works are invited from registered contractors and

College Guna. System) 1. Interested bidders can view the detailed NIT on website http://www.mphousing.in and https:// mptenders.gov.in 2. The bid document(s) can be purchased only online as per schedule and Tender Portal 3. Amendments to NIT, if any, would be published on website only, and not in newspaper (PAWAN MARKAM) Visit us : www.mphousing.in

/mphidb

E-Mail:- dmpd2nandurbar@gmail.com

E - Tender Notice No. 03 For 2022-2023 E-Tenders for following works are invited by Executive Engineer, Nandurbar Medium Project Divisional

The scan copy of receipt of above details are required to be uploaded along with tender. Tender will be online opened in the office of Executive Engineer, Nandurbar Medium Project Divisional Unit,

than Rs.10.00 Lacs of lift irrigation scheme will be considered eligible for this tender

दिनांक: २९/०६/२०२२

जोडपत्र - IV - ए [निमय (६) करिता परंतुक व नियम ९ (१) करिता परंतुक पाहावे]

स्थावर मिळकतीच्या विक्रीसाठी विक्री सूचना सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ८(६) आणि ९(१) करिता परंतुकांसह

वाचत सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनाशिअल ॲसेटस अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अंतर्गत स्थावर मत्तांच्या विक्रीसाठी लिलाव विक्री सूचना सर्वसामान्य जनता आणि विशेषकरुन कर्जदारांना याद्वारे सूचना देण्यांत येते की, ०६.०६.२०११ दिनांकित मंजरी पत्राद्वारे रेलीगेअर फिनव्हेस्ट लिमिटेड कडन ज्यांनी वित्त सहाय्य घेतले आणि ०८.०६.२०११ रोजी रेलीगेअर फिनव्हेस्ट लिमिटेडच्या नावांत खालील मिळकतीवर तारण हितसंबंध बनवले त्या **मेस्ट्रोज** मे<mark>डीलाईन सिस्टीम्स लिमिटेड</mark> (आता, परिसमापक श्री. **जितेंद्र कुमार जैन** मार्फत) आणि श्री. **क्रिष्णकुमार एन. मेनन** ह्या कर्जदारांकडून रेलीगेअर फिनव्हेस्ट लिमिटेड, तारणी धनको यांन २९.०८.२०१६ रोजीस येणे थकबाकी असलेल्या रु. २१,७५,२०,७५६.५२/- (रुपये एकवीस कोटी पंच्चाहत्तर लाख वीस हजार सातशे छप्पन आणि पैसे बावन्न मात्र) च्या वसलीसाठी रेलीगेअर फिनव्हेस्ट लिमिटेड, तारणी धनकोंच्या प्राधिकत अधिकाऱ्यांनी जीचा प्रत्यक्ष कब्जा घेतला ती तारणी धनकोंकडे गहाण भारग्रस्त असलेली खाली वर्णन केलेली स्थावर मिळकत ०२.०८.२०२२ रोजी ''जसे आहे जेथे आहे' 'जसे आहे जे आहे'' आणि ''जे काही आहे तेथे आहे'' तत्त्वाने विकली जाईल. राखीव किंमत असेल **रु १५,५०,००,०००/- (रुपये पंधरा कोटी पन्नास लाख मात्र)** आणि इसारा अनामत रक्कम (इअर असेल रु. १,५५,००,०००/- (रुपये एक कोटी पंचावण्ण लाख मात्र)

स्थावर मिळकतीचे संक्षिप्त वर्णन

नवी मुंबई महानगर पालिकेच्या हदीतील आणि गाव महापे, तालुका, जिल्हा ठाणे मधील ट्रान्स ठाणे क्रिक इंडस्टीयल एरिया, एमआयडीसी मध्ये उभ्या मिलेनियम बिझनेस पार्कच्या सेक्टर -२ धारक प्लॉटवर बांधलेल्या एकण ५९५४८ चौ. फट म्हणजेच ५५३४ चौ. मी. बिल्ट अप एरिया असलेल्या तळ मजला अधिक ३ वरील मजल्यांचा समावेश असलेली बिल्डिंग क्र. २ धारक ती सर्व अखंड वाणिज्यिक मिळकत पुढील प्रमाणे सीमाबद्ध - पूर्व : गाव महापे, उत्तर : सेक्टर -।, पश्चिम : एमबीपी सेंट्रल रोड, दक्षिण : सेक्टर - III. तारण मत्तेचे स्वरुप - भाडेपटुट्यची.

		क्षेत्रफळ
मजला	ानहाय	क्षत्रफळ

मजला	तळ मजला	१ ला मजला	२ रा मजला	३ रा मजला	एकूण क्षेत्रफळ	
चौ. फूट मध्ये क्षेत्रफळ	१४८८७	१४८८७	१४८८७	१४८८७	५९५४८	
१) बील क्र. पीटी-ई-एमपी-१७३२ द्वारा नवी मुंबई महानगर पालिकेकडून मिळकतीवर ३१ मार्च, २२						

पर्यंत भा. रु. २,३४,३५,९५०/- (रुपये दोन कोटी चौतीस लाख पस्तीस हजार नऊशे पन्नास मात्र) ची मिळकत कर थकबाकी आहे. जी यशस्वी लिलाव बोलीदार/खरेदीदार यांनी भरायची आहे. २) १४ फेब्र, २०२० दिनांकित बील क्र. ए ०५९३१-जी द्वारा भा. रु. ९७,०४,०५८/- (रुपये सत्याण्णव लाख चार हजार अञ्चावण्ण मात्र) चे एमआयडीसी मेन्टेनन्स चार्जेस. जे यशस्वी लिलाव बोलीदार/खरेदीदार

यांनी भरायचे आहेत. वरील माहिती व्यतिरिक्त, तारणी धनकोंना विकल्या जाणाऱ्या तारण मत्तेवरील कोणतेही भार माहिती नाहीत इच्छुक पक्षकारांनी त्यांची खात्री होईल अशी तारण मत्तेच्या स्वतः मुल्यांकन माहिती करुन घ्यावी. तारणी धनको उपरोक्त तारण मत्तेच्या मजबुती/हक्कांबाबत कोणत्याही प्रकारे हमी किंवा कोणतेही अभिवेदन देत नाहीत. विक्रीच्या तपशिलवार अटी आणि शर्तींसाठी, कृपया तारणी धनकोंची वेबसाईट म्हणजेच www.religare

प्राधिकृत अधिकारी मे. रेलीगेअर फिनव्हेस्ट लिमिटेड (तारणी धनको) दिनांक : १२/०७/२०२२

जाहीर सूचना

याद्वारे सूचना देण्यांत येते की, **श्री. किशोरकुम** इजजीवनदास सला आणि श्री. इसमस्व हरजीवनदास सोनी ("विकासक/प्रवर्तक") यां-येथे खालील परिशिष्टांत सविस्तर वर्णन लिहिलेल परिसर सर्व भारांपासून मृक्त स्वरुपांत आमच्य अशिलांना विक्री, हस्तांतर आणि अभिहस्तांक

करण्याचे कबल केले आहे. कोणत्याही व्यक्तीचा येथे खालील परिशिष्टांत सविस्त वर्णन लिहिलेल्या परिसरावर किंवा मध्ये, किंवा तिच्य कोणत्याही हिश्श्यांत विकी. अटलाबदल, गहाण, भार दान, न्यास, वारसा, कब्जा, भाडेपट्टा, पोट-पट्टा अभिहस्तांकन, हस्तांतरण, कुळ-वहीवाट, पोट-कुळ वहिवाट, मत्यपत्रित दान, उत्तराधिकार, परवाना ोटगी, प्रलंबित वाद, कर्ज, अग्रिमा, धारणाधिकार तारण, आदेश, न्यायनिर्णय किंवा कोणत्याही न्यायालय कर किंवा महसुली किंवा वैधानिक प्राधिकरणांनी पारित किंवा जारी केलेले हकुम, जप्ती, जमाबंदी किंवा अन्य कोणत्याही प्रकारे कोणताही दावा असल्यास त्यांनी तसे लेखी स्वरुपांत निम्नस्वाक्षरीकारांना ५ वा मजला, दुर्गा चेंबर्स, ४०, वॉटरफिल्ड रोड, वांद्रे (पश्चिम), मुंबई ४०००५० येथे ह्या तारखेपासून १४ दिवसांत कळवणे आवश्यक आहे, अन्यथा असे समजण्यांत येईल की, असे कोणतेही दावे अस्तित्वांत नाहीत आणि असल्यार ते सोड्रन दिल्याचे किंवा त्यागल्याचे समजण्यांत येईल आणि आमचे अशील परिसर खरेदी करण्याची कार्यवार्ह पार पाडतील.

परिशिष्ट (परिसराचे वर्णन)

मंबई उपनगरच्या नोंदणी जिल्ह्यात. वांदेच्या नोंदर्ण ु उपजिल्ह्यामध्ये, नॉर्थ साऊथ रोड क्र. ३, जुहू विले पाले डेव्हलपमेंट स्कीम, मुंबई - ४०० ०५६ येथे स्थित आणि गाव विले पार्लेच्या सी. टी. एस. क्र. १९४ धारक. जह विले पार्ले डेव्हलपमेंट स्कीम मधील स्वस्तीक को ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड च्या इस्टेट प्लॅन मधील प्लॉट क्र. ५१ धारक भाडेपट्टा धारक जमीन. ोजमापित १०६६.६६ चौरस यार्डस् (जे ८९२.१ चौरस मीटर्स शी समतुल्य किंवा आसपास) वर स्थित 'कृष्णा'' अशा ज्ञात बांधण्यात येणारे इमारतीच्य धारक फ्लॅट क्र. ८०२. आणि संपर्ण नववा मजला सध्य धारक फ्लॅट क्र. ९०१, मोजमापित एकूण ३१५४.०६ चौरस फीट चटई क्षेत्र रेरा नुसार, त्यासह चार (४) का पार्किंग जागेच्या वापरासाठी अनन्य हक्क.

मुंबई येथे जुलै, २०२२ च्या ह्या १२ व्या दिवशी दिनांकित सही / प्रांजल दवे

ग्रेडीया सात ॲडव्होकेटस ॲंड सॉलिसिटर

नि. क्र. १०९

रजि. ए/डी/दस्ती/चिटकविणे/ढोल वाजवणे आणि प्रकाशन/डीआरटीचा सूचना फलक विक्री उद्घोषणा वसुली अधिकारी-। यांचे कार्यालय कर्ज वसुली न्यायाधिकरण-॥, मुंबई

एमटीएनएल भवन, ३ रा मजला, स्ट्रॅण्ड रोड, अपोलो बंदर, बधवार पार्क, कुलाबा मार्केट, कुलाबा, मुंबई ४००००५.

आर. पी. क्र. १९६/२०१२

finvest com वर दिलेली लिंक पाहावी

दिनांक: ३०.०७.२०२२ रिकव्हरी ऑफ डेब्टस् ॲण्ड बॅकरप्टसी ॲक्ट, १९९३ सहवाचता आयकर

अधिनियम, १९६१ च्या दुसऱ्या परिशिष्टाच्या नियम ३८, ५२(२) अन्वये विक्रीची उद्घोषणा बँक ऑफ इंडिया, वडाळा (प.) शाखा

विरुध्द मे. श्रीनाथजी फार्मा आणि अन्य

-प्रमाणपत्र कर्जदार प्र. क . १ : मे . श्रीनाथजी फार्मा, चंद्रमोहन को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, दुकान क्र. १०४, टाटा हॉस्पिटल जवळ, परळ, मुंबई-४०० ०१२
- प्र. क्र. २ : श्री. शिवल प्रेमनाथ महरोत्रा चंद्रमोहन को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, दुकान क्र. १०४, टाटा हॉस्पिटल जवळ, परळ, मुंबई-
- प्र. क्र. ३ : श्री. दिनेश डी. सिंग, हनुमान बिल्डिंग क्र. २१२, रोड क्र. ४, कात्रक रोड, दादर (पू.), मुंबई-४०० ०१४, आणि येथे सुद्धाः फ्लॅट
- क्र. डी-२०२, तळमजला, साईधाम, मोरे, नालासोपारा (पूर्व), तालुका वसई, जिल्हा ठाणे

याअर्थी सन्माननीय पीठासिन अधिकारी, कर्ज वसुली न्यायाधिकरण क्र. ॥, मुंबई यांनी प्रमाणपत्र कर्जदारांकडून व्याज आणि खर्चासह रु. ७१,९९,४४३.०० च्या वसुलीसाठी **मूळ अर्ज क्र. १११**/२०१२ मध्ये वसुली प्रमाणपत्र काढले आणि वसुली प्रमाणपत्र/हकूमाप्रमाणे *रु*. १,५९,८७,८९१.८३ (विक्रीची तारीख म्हणजेच १८.०८.२०२२ पर्यंत) ची खकम पुढील व्याज, खर्च आणि प्रभारासह एकत्रित

आणि ज्याअर्थी निम्नस्वाक्षरीकारांनी सदर प्रमाणपत्राच्या पूर्ततेसाठी खालील परिशिष्टात वर्णन केलेली मिळकत विकण्याचे आदेश दिले. आणि ज्याअर्थी प्र. क. कडून रु. ७१,९९,४४३.०० सह दंड आणि वसुली आणि/किंवा प्रदानापर्यंत अर्ज दाखल झाल्याच्या तारखेपासून

१२% दराने पुढील व्याज ही रक्कम थकीत आहे.

याद्वारे सूचना देण्यात येते की, जर पुढे ढकलण्याचा कोणताही आदेश नसल्यास, सदर मिळकत १८.०८.२०२२ **रोजी द्. ०२.०० ते द्**. ०३.०० दरम्यान (आवश्यक असल्यास बंद होण्यापूर्वी शेवटच्या ५ मिनिटात बोली केल्यास आपोआप विस्तार खंडासह) **ई-लिलावाने** विकली जाईल आणि बोली मे. सी–१ इंडिया प्रा. लि. प्लॉट क्र. ३०१, उद्योग विहार, फेझ २, गल्फ पेट्रोकेम इमारत, इमारत क्र. ३०१, गुरगाव, हरयाणा, पिन–४१२२ ०१५, हेल्पलाईन क्र. : ९१–१२४–४३०२०२०/२१/२२/२३/२४ यांच्या वेबसाईट मार्फत 'ऑनलाईन इलेक्ट्रॉनिक बोली'' मार्फत करण्यात येईल. संपर्क व्यक्ती - (१) श्री. हरिष गोवडा- ९५९४५९७५५५, ईमेल

पुढील तपशिलांसाठी संपर्क: श्री. आविष्कार मिसाळ, अधिकारी,

मोबार्डल : ९८६९१०७२८२

खालील परिशिष्टात वर्णन केल्याप्रमाणे उपरिनामित प्र. क. क. ३ च्या मिळकतीची विकी आणि सदर मिळकतीशी निगडित दायित्वे आणि

दावे, जो पर्यंत ते सुनिश्चित केले आहेत, ते प्रत्येक संचासमोर परिशिष्टात विनिर्दिष्ट केले आहेत. परिशिष्टांत विनिर्दिष्ट केलेल्या संचांमधील विक्रीसाठी मिळकत ठेवली जाईल. जर, मिळकतीच्या एखाद्या हिश्श्याच्या विक्रीतृन रोकड

झालेल्या रकमेतन टेणे भागले तर. उर्वरित बाबतीत विकी ताबडतोब थांबवली जाईल. जर. विकी घेणाऱ्या अधिकाऱ्यांकडे सदर प्रमाणपत्रातील थकबाकी, व्याज, खर्च (विक्रीच्या खर्चासह) कोणत्याही संचाच्या विक्रीआधी जमा केली किंवा त्यांना पटेल असे प्रमाणपत्रातील रक्कम, व्याज व खर्च निम्नस्वाक्षरीकारांकडे प्रदान केल्याचे पुरावे सादर केले तर ती विक्री देखील थांबविण्यात येईल.

विक्रीशी संबंधित कोणतीही कृती करणारे कोणतेही अधिकारी किंवा अन्य व्यक्ती थेट किंवा अप्रत्यक्षपणे विकावयाच्या मिळकतीसाठी बोली, संपादन किंवा कोणतेही हितसबंध संपादित करू शकणार नाहीत. विक्री आयकर अधिनियम, १९६१ च्या दुसऱ्या परिशिष्टात विहित अटी आणि त्याअंतर्गतचे नियम आणि खालील शर्तींच्या अधीन होईल.

जोडलेल्या परिशिष्टातील विनिर्दिष्ट तपशील हे निम्नस्वाक्षरीकाराच्या सर्वोत्तम माहितीप्रमाणे दिले आहेत, परंतु ह्या उद्घोषणेमधील कोणत्याही त्रुटी, गैर-विधाने किंवा उणिवांसाठी निम्नस्वाक्षरीकार उत्तर देण्यास बांधील नसतील.

१. ज्या खाली मिळकत विकली जाणार नाही ती राखीव किंमत रु. २०,००,०००/- (रुपये वीस लाख मात्र)

- २. ज्या रकमेने बोली वाढवायची ती **रु. २५,०००/- (रुपये पंचवीस हजार मात्र)** बोलीच्या रकमेवरून किंवा बोलीदारांवरून कोणताही
- वाद झाला तर संच पन्हा विक्रीस ठेवला जाईल. ३. सर्वोच्च बोलीदारांना तेव्हाच कोणत्याही संचाचे खरेदीदार म्हणून घोषित केले जाईल. हे सर्वस्वी निम्नस्वाक्षरीकारांच्या मर्जीवर अवलंबून असेल की, जेव्हा सरळ सरळ दिसते आहे की, देऊ केलेली किंमत अपूरी आहे तेव्हा ती करणे अव्यवहार्य आहे अशा वेळी सर्वोच्च बोली नाकारायची/स्वीकारायची.
- ४. तमाम जनतेकडून याद्वारे सदर ई–लिलावात बोली मागविण्यात येत आहेत. ऑनलाईन प्रस्तावासह संचानुसार **इअर रक्कम रु**. २,००,०००/- (रुपये दोन लाख मात्र) सह कोणत्याही राष्ट्रीयकृत/शेडचूल्ड बँकेच्या डिमांड ड्राफ्ट/पे-ऑडरसह मोहरबंद लिफाफ्यातील प्रस्ताव १२.०८.२०२२ रोजी सं. ४.३० वा. पर्यंत निम्नस्वाक्षरीकारांकडे जमा करणे आवश्यक आहे. डिमांड डाफ्ट/पे-ऑर्डर आर.पी.क्र. १९६ सन २०१२ मध्ये वसुली अधिकारी, डीआरटी-॥ यांच्या नावे काढणे आवश्यक आहे. वरील रक्कम/डिमांड ड्राफ्ट/पे-ऑर्डर केवायसी दस्तावेजांची रितसर पडताळणी/सादरीकरणानंतर अयशस्वी बोलीदारांना परत करण्यात येईल.
- ऑनलाईन प्रस्तावासह टॅन/पॅन कार्ड व पत्त्याच्या पुरावा, डिमांड ड्राफ्ट/पे-ऑडर ची साक्षांकित छायाप्रत ऑनलाईन प्रस्तावासह अपलोड करव्यात. इअर आणि अन्य माहिती/तपशिलांसह ऑनलाईन प्रस्ताव सादर करण्यासाठी अंतिम तारीख आहे १२.०८.२०२२ रोजी सं. ४.३० पर्यंत. मिळकतींचे प्रत्यक्ष निरीक्षण प्रत्यक्ष ठिकाणी १०.०८.२२ रोजी स. १०.०० आणि सायं. ५.०० मध्ये करता येईल.
- . पॅन कार्ड, पत्ता पुरावा व ओळख पुरावा, ई-मेल आयडी, मोबाईल क्र. ची प्रत व जर ते स्वत:च्या वतीने किंवा त्यांच्या मुख्यांच्या वतीने बोली लावत असतील तर, नंतरच्या बाबतीत त्यांनी, त्यांची प्राधिकृती जमा केली पाहिजे, कसूर केली तर बोली फेटाळली जाईल. कंपनीच्या बाबतीत कंपनीच्या संचालक मंडळ सदस्यांनी पारित केलेल्या ठरावाची प्रत किंवा कंपनीच्या प्रतिनिधीत्व/मुखत्यारपणाची पृष्टी करणारा अन्य दस्तावेज सादर करून अशा जमा करण्याची पावती/प्रती पोच सदर सेवा पुरवठादार किंवा प्र.धा. बँकेकडे ई-मेल किंवा अन्य प्रकारे सदर तारखेपर्यंत पोहोचले पाहिजे आणि त्याची हार्ड कॉपी वसुली अधिकारी-॥, डीआरटी-॥, मुंबईकडे १२.०८.२०२२ रोजीस द्. ४.३० पर्यंत सादर करावी. कसर केल्यास बोली विचारात घेतली जाणार नाही.
- ६. यशस्वी बोलीदारांनी आर.पी. क्र. १९६ सन २०१२ मध्ये वसुली अधिकारी डीआरटी-॥, मुंबई च्या नावे डिमांड डाफ्ट/पे-ऑर्डर च्या स्वरुपात पुढील कामकाजाच्या दिवशी म्हणजेच सं. ४.३० वा. पर्यंत इ.अ.र. समायोजित करून त्यांच्या अंतिम बोली रकमेची २५% रक्कम जमा करणे किंवा मुंबई येथील वसुली अधिकारी डीआरटी-॥, यांच्या खाते क्र. ३००४३२५३८९०, स्टेट बँक ऑफ इंडिया, फोर्ट मार्केट शाखा, मुंबई आयएफसी कोड नं. SBIN0005347 मध्ये आरटीजीएस/एनईएफटी च्या मार्गाने थेट जमा करणे आवश्यक आहे.
- . एकदा बोली सादर केल्यावर ई-लिलाव एजन्सी पोर्टलवर लॉगईन करून बोली प्रक्रियेमध्ये सहभागी होणे बोलीदारांसाठी आवश्यक आहे, कसूर केल्यास इअर निम्नस्वाक्षरीकारांना योग्य वाटल्यास सरकारकडे जप्त करण्यात येईल.
- ८. खरेदीदारांनी अंतिम बोली रकमेची ७**५% उर्वरित रक्कम** मिळकतीच्या विक्रीच्या तारखेपासून **१५ व्या दिवशी किंवा त्यापूर्वी,** जर १५ वा दिवस रविवार किंवा अन्य सूट्टीचा दिवस असेल तर १५ व्या दिवसानंतर पहिल्या बँकेच्या कार्यालयीन कामाच्या दिवशी वरील परिच्छेद ४ मध्ये दिलेल्या पद्भतीने प्रदान करावी. वरील व्यतिरिक्त, खरेदीदारांना राजिस्टार, डीआरटी-॥, मुंबईच्या नावातील डीडीमार्फत रु. १,०००/ - च्या रकमेपेक्षा जास्त १% दराने व रु. १,०००/ - पर्यंत २% दराने वसुली अधिकारी-॥, डीआरटी-॥ यांच्याकडे पाऊंडेज फी देखील जमा करावी लागेल.

विहित मुद्तीत प्रदानात कसूर केल्यास, विक्री खर्च बाजूला केल्यावर जमा रक्कम निम्नस्वाक्षरीकारांना वाटल्यास सरकारकडे जप्त केली जाईल आणि कसुरदार खरेदीदारांना मिळकतीमधील किंवा नंतर ती ज्या रकमेस विकली जाईल त्यातील कोणत्याही हिश्श्यामधील दावे त्यागावे लागतील. विक्रीची नव्याने उद्घोषणा जारी करून मिळकतीची पुनर्विक्री केली जाईल. पुढे खरेदीदाराने अंतिम बोली किंमत आणि त्यानंतर विकली जाईल ती किंमत यामध्ये फरक असल्यास तो भरुन देणे बंधनकारक आहे.

मिळकत ''जसे आहे जेथे आहे तत्त्वाने'' आणि ''जे आहे जसे आहे तत्त्वाने'' विकली जाईल.

कोणतेही कारण न देता अवास्तव वाटलेल्या सर्व किंवा कोणत्याही बोली स्वीकारणे किंवा फेटाळणे किंवा कोणत्याही समयी लिलाव पुढे ढकलण्याचे अधिकार निम्नस्वाक्षकारांनी राखून ठेवलेले आहेत.

l۰					
	संच	जेथे मिळकत कसूरवार व्यक्तीच्या मालकीची	मिळकत किंवा	मिळकत ज्यास	मिळकतीवर करण्यात
	क्र.	असेल तेथे सह-मालकांच्या व सह-मालक	तिच्या	बांधील आहे अशा	आलेले कोणतेही दावे आणि
		म्हणून अन्य कोणत्याही व्यक्तीच्या नावांसह	कोणत्याही	अन्य कोणत्याही	त्यांच्या स्वरुप व मुल्याबाबत
		विकावयाच्या मिळकतीचे वर्णन	हिश्श्यावर	भारांचे तपशील	अन्य कोणतेही ज्ञात तपशील
			निर्धारित		
			महसूल		
	१	2	3	8	ų
	१.	फ्लॅट क्र. डी/००२, तळमजला, साई धाम मोरे, नालासोपारा (पूर्व), तालुका वसई, जिल्हा ठाणे		गहाण मिळकत	उपलब्ध नाही

माझ्या हस्ते आणि शिक्क्याने सदर ३० जून, २०२२ रोजी दिले.



सही/-एस. के. शर्मा वसुली अधिकारी डीआरटी-॥, मुंबई

जाहीर सूचना

मी श्री. डॉ. राजेश जे. पारीख, पत्ता महाराजा सुरजमल सीएचएस लि., याद्वारे घोषित करतो की, सन्माननीय जिल्हाधिकारी, मंबई उपनगर जिल्हा यांच्या दिनांक १७.०३.१९९४ च्या आदेशानुसार महाराजा सुरजमल को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, अंधेरी (प), मुंबई -४०००५३ मधील ५५० चौ.मी./चौ.फुट एरिया चा फ्लॅट क्र. ए/१८ चे मला वाटप/हस्तांतरण करण्यांत आले. हा फ्लॅट मला मागास वर्ग प्रवर्ग कोट्यातून वाटप करण्यांत आला. मला हा फ्लॅट माझ्या वैयक्तिक कारणांनी मला योग्य मोबदला मिळाल्यास विकावयाचा आहे. महसल आणि वने विभागाच्या दिनांक ०१.०६.२०१५ च्या शासन निर्णयानुसार मागास वर्गातील (अनुसूचित जाती (अजा)/अनुसूचित जमाती (अ.ज)/ भटक्या जनजाती (भज) व्यक्तींकडून अर्ज मागविण्यांत येत आहेत. इच्छुक व्यक्तींनी त्यांच्या जात प्रमाणपत्रासह आजपासून ३० दिवसांत अध्यक्ष/सेक्रेटरी, श्री. बलबीर ठाकूर, महाराजा सुरजमल को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, यांच्याकडे लेखी अर्ज करावा. **दलाल क्षमस्व**.

cial visi interit quitte				
संपर्क				
फ्लॅट मालकांचे तपशील	सोसायटीचे तपशील			
फ्लॅट मालकांचे नाव : श्री. डॉ. राजेश जे.	मॅनेजिंग कमिटीच्या संपर्क व्यक्तीचे नाव			
पारीख				
फ्लॅट मालकांचा पत्ता : ए/१८, महाराजा	श्री. बलबीर ठाकूर			
सुरजमल				
को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लि., प्लॉट	सोसायटीचा पत्ता : महाराजा सुरजमल			
क्र. ८,९ व ३१,				
सर्व्हे क्र. १६१, न्यू लिंक रोड, चार बंगला,	को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लि., प्लॉट क्र.			
·	८,९ आणि ३१,			
अंधेरी (पश्चिम), मुंबई - ४०००५३.	सर्व्हें क्र. १६१, न्यू लिंक रोड, चार बंगला,			
फ्लॅट क्र. ए/१८, क्षेत्र ५५० चौ. फू.	अंधेरी (पश्चिम), मुंबई - ४०००५३.			
संपर्क क्रमांक :- ९८२०४४९२३०	संपर्क क्रमांक :- ९५९४१०७१०१			
ठिकाण : मुंबई				

दिनांक : १२.०७.२०२२

बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स, बांद्रा (पूर्व), मुंबई-४०००५१.

सही/-महाराजा सुरजमल सीएचएस लि., (मानद सचिव)

🛣 कर्नाटका बँक लिमिटेड कब्जा

वेबसाईट: www.karnatakabank.co

ज्याअर्थी, कर्नाटका बँक लि. चे प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑप फायनान्शिअल ॲसेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (ह्यापुढे उल्लेख ''सदर ॲक्ट'') अन्वये आणि कलम १३(१२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ३ अन्वये ग्राप्त अधिकारांचा वापर करून **दिनांक ०९.०२.२०१७ रोजी** सदर ॲक्टच्या कलम १३(२) अन्वये एक मागणी सुचना जारी करून कर्जदार १) मे. अधारी लॉजिस्टिक्स प्रा.लि., संचालकांद्वारे प्रतिनिधित्व(i) श्री. वेनोद एम शुक्ला, (ii) श्री. राजीव विनोद शुक्ला, (iii) श्री. विकास विनोद शुक्ला, राहणार येथे: इमारत क्र. ११, गाळा क्र.७, बिपाशा सीएचएस, स्टार कॉलनी, मानपाडा रोड, डोंबिवली (पू)४२१२०१. २) श्री. विनोद एम शुक्ला, श्री. मार्कंडेय शुक्ला यांचा मुलगा, ३) श्री. राजीव विनोद ... गुक्ला, श्री. विनोद एम शुक्ला यांचा मुलगा, ४) श्री. विकास विनोद शुक्ला श्री. विनोद एम शुक्ला गंचा मुलगा, ५) सौ. सुनिता विनोद शुक्ला, श्री. विनोद एम शुक्ला यांची पत्नी, क्र. २-५ राहणार येथे: फ्लॅट क्र.७२०३ व ७२०४. २रा मजला. अटैत सीएचएस लि.. स्टार कॉलनी. मानपाडा रोड. डोंबिवली (पू)४२१२०१. यांना सूचनेत नमूद केलेली रक्कम रु. ८५,६८,८८५.०८ (रुपये पंच्याऐशी लाख अ**डुसष्ट हर्जार आठशे पंच्याऐंशी आणि आठ पैसे मात्र) ची** परतफेड सदर सूचनेच्या प्राप्तीच्या तारखेपासून ६० दिवसांत करण्यास सांगितले होते.

कमेची परतफेड करण्यात कर्जदार असमर्थ ठरल्याने, याद्वारे कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला २५.०४.२०१७ रोजी सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी प्राधिकृत अधिकारी या नात्याने येथे खालील वर्णन केलेल्या मिळकतीचा कब्जा सदर ॲक्टच्या कलम १३(४) सहवाचता सदर रुल्सच्या नियम ८ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून आणि या सूचनेच्या पुढे प्राधिकृत अधिकारी या नात्याने प्रत्यक्ष कब्जा ०७ **जुलै, २०२२** रोजीस

तारण मत्तेच्या भरण्याकरीता उपलब्ध वेळेच्या संदर्भामध्ये ॲक्टच्या कलम १३ च्या उप-कलम (८) च्या तरतुदींकडे कर्जदारांचे लक्ष वेधुन घेतले जात आहे.

विशेषत: कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे इशारा देण्यात येतो की. ह्या मिळकर्तीशी व्यवहार करू नये त्र ह्या मिळकर्तीशी केलेला कोणताही व्यवहार हा **कर्नाटका बँक लि., डोंबिवली शाखेला** रक्कम असलेली पीएसओडी खाता क्र. १९३७०००६००१३७५०१ मधील ०५.०७.२०१९ रोजीस रु. १,३८,९४,०४२.५८ (रुपये एक कोटी अडतीस लाख चौऱ्याण्णव हजार बेचाळीस आणि अट्टावन्न पैसे मात्र) अधिक . **०१.०७.२०१९ पासून पुढील व्याज व परिव्यय** या रकमेसाठी भाराअधीन राहील

स्थावर मिळकतीचे वर्णनः १) कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीतील व गाव नांदिवली, तालुका कल्याण येथे स्थित महसूल सर्व्हे

क्र. ५९(भाग) मधील प्लॉट क्र. २/सी धारक मोजमापित ७७९.१ चौ.मी प्रना जिमनीवरील फाईव्ह स्टार अपार्टमेंट्स, स्टार कॉलनी, मानपाडा रोड, डोंबिवली (पू) ४२१२०१ अशा ज्ञात प्रकल्पावर स्थित २रा मजला, इमार क्र. ७, ए-विंग, अद्वैत सीएचएस लि., वरील रहिवासी फ्लॅट धारक क्र. ७२०३, मोजमापित ४७० चौ.फूर्ट चटई क्षेत्राचे सर्व ते भाग आणि विभाग आणि सिमाबद्धः पूर्वः १५'-०'' रुद खाजगी रस्ता द्वारे, पश्चिमः एर क्र.३६(भाग) द्वारे, उत्तर: प्लॉट क्र. २/डी द्वारे, दक्षिण: प्लॉट क्र. २/बी द्वारे.

२) कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीतील व गाव नांदिवली, तालुका कल्याण येथे स्थित महसूल सर्व्हे क्र. ५९(भाग) मधील प्लॉट क्र. २/सी धारक मोजमापित ७७९.१ चौ.मी प्रना जिमनीवरील फाईव्ह स्टार अपार्टमेंटस. स्टार कॉलनी. मानपाडा रोड. डोंबिवली (प) ४२१२०१ अशा ज्ञात प्रकल्पावर स्थित २रा मजला. इमार क्र. ७, ए-विंग, अद्वैत सीएचएस लि., वरील रहिवासी फ्लॅट धारक क्र. ७२०४, मोजमापित ५२० चौ.फूट चटई क्षेत्राचे सर्व ते भाग आणि विभाग आणि सिमाबद्धः पूर्वः १५'-०'' रुंद खाजगी रस्ता द्वारे, पश्चिमः एस क्र.३६(भाग) द्वारे, उत्तरः प्लॉट क्र. २/डी द्वारे, दक्षिणः प्लॉट क्र. २/बी द्वारे.

३) कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीतील आणि डोंबिवली विभागाच्या हद्दीतील व गाव नांदिवली तालुका कल्याण येथे स्थित सर्व्हे क्र. ५९, हिस्सा क्र. (भाग) मोजमापित १३६४.३ चौ.मी प्रना जमिनीवरील इमारत क्र. ११, गाळा क्र.७, बिपाशा सीएचएस,, तळ मजल्यावरील रहिवासी दुकन क्र. ११०७, मोजमापित २०० चौ.फूट चे सर्व ते भाग आणि विभाग आणि सिमाबद्धः पूर्वः खाजगी रस्ता द्वारे, पश्चिमः प्लॉट क्र.१६ द्वारे, उत्तरः ाब्लिक रोड द्वारे. दक्षिण: खाजगी रस्ताद्वारे

दिनांक : ०७.०७.२०२२ ठिकाण : डोंबिवली

कर्नाटका बँक लि

रजि. ए/डी/दस्ती/दारावर चिटकविणे/ढोल वाजविणे आणि प्रसिध्दी/डीआरटीचा सुचना फलक

विक्री उद्घोषणा वसुली अधिकारी-। यांचे कार्यालय,

ओडब्ल्यू क्र. एमडीआरटी-३१६/२०२२ कर्ज वसुली न्यायाधिकरण-॥, मुंबई दिनांक : ५/०७/२०२२ एमटीएनएल भवन, ३रा मजला, कुलाबा मार्केट, कुलाबा, मुंबई

आर.पी. क. ९९/२००८

रिकव्हरी ऑफ डेक्टस् ड्यु टू बँक ॲण्ड फायनान्शिअल इन्स्टिट्युशन्स ॲक्ट, १९९३ सहवाचता आयकर अधिनियम, १९६१ च्या दुसऱ्या परिशिष्टाच्या नियम ३८, ५२(२) अन्वये विक्रीची उद्घोषणा

युनियन बँक ऑफ इंडिया, (कॉर्पोरेशन बँक), काळबादेवी शाखा ...प्रमाणपत्र धारक (मूळ अर्जदार)

मे. आर. व्ही. ट्रेडिंग ॲण्ड कं. आणि अन्यप्रमाणपत्र कर्जदार

मे. आर. व्ही. टेडिंग ॲण्ड कं., खोली क्र. ८, १ ला मजला, १६ वा रस्ता, काझी सय्यद स्टीट, मांडवी, मुंबई- ४००००९. प्रक-१: **श्री. विपु प्रविणचंद्र पी. पारेख**, १ला, मनी व्हिला, एम.पी. वैद्य मार्ग, वहुभ बाग, क्रॉस लेन, घाटकोपर (पूर्व), मुंबई- ४०००७७.

श्री. राजेश प्रविणचंद्र पारेख, (एचयुएफ) १ला, मनी व्हिला, एम.पी. वैद्य मार्ग, वल्लभ बाग, क्रॉस लेन, घाटकोपर (पूर्व), मुंबई- ४०००७७. **श्री. राजेश प्रविणचंद्र पारेख**, १ला, मनी व्हिला, एम.पी. वैद्य मार्ग, वल्लभ बाग, क्रॉस लेन, घाटकोपर (पूर्व), मूंबई- ४०००७७. श्री. प्रविणचंद्र पी. पारेख, १ला, मनी व्हिला, एम.पी. वैद्य मार्ग, वल्लभ बाग, क्रॉस लेन, घाटकोपर (पूर्व), मुंबई- ४०००७७.

प्रक -६: श्रीम. कुंदाबेन पी. पारेख, (एचयुएफ) १ला, मनी व्हिला, एम.पी. वैद्य मार्ग, वल्लम बाग, क्रॉस लेन, घाटकोपर (पूर्व), मुंबई- ४०००७७. ज्याअर्थी, नामदार पीठासिन अधिकारी, कर्ज वसुली न्यायाधिकरण क्र. ॥, मुंबई यांनी प्रमाणपत्र कर्जदारांकडून व्याज आणि खर्चासह रु. ३२,८०,०२६.०० च्या वसुलीसाठी मूळ अर्जे क्र. १९२/२००६ मध्ये वसुली प्रमाणपत्र काढले आणि वसुली प्रमाणपत्र/हकूमाप्रमाणे

रु. १,१०,२९,१०९.८९ (१४.०६.२०२२ पर्यंत) ची रक्कम पुढील व्याज आणि आकार यासह एकत्रितपणे वसुलीयोग्य आहे. आणि ज्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकारांनी सदर प्रमाणपत्राच्या पूर्ततेसाठी खालील परिशिष्टात वर्णन केलेली मिळकत विकण्याचे

आणि ज्याअर्थी, प्र. क. कडून रु. ३२,८०,०२६.००) सह दंड आणि मूळ अर्ज दाखल करण्याच्या तारखेपासून मासिक आधारे १४.५०% व्याजाची रक्कम थकीत आहे. याद्वारे सूचना देण्यात येते की, जर पुढे ढकलण्याचा कोणताही आदेश नसल्यास, सदर मिळकत ११.०८.२०२२ रोजी द. २.०० ते द. ३.०० (आवश्यकता असल्यास

समाप्तीपूर्वी शेवटच्या ५ मिनिटात बोली केली गेल्यास आपोआप विस्तारासह) दरम्यान **ई–लिलावाने विकली जाईल आणि बोली ''ऑनलाईन इलेक्ट्रॉनिक** बोली' ने में हे पोक्यरमेंट टेक्नॉलॉजिस लि., https://drt.auctiontiner.net ज्यांचा पत्ता बी-७०४, वॉल स्टीट-॥, ओरिएंट क्लब समोर, राजरात कॉलेजजवळ, एलिस ब्रिज, अहमदाबाद– ३८०००६, गुजरात (भारत), फोन क्र.: ०७९–६८१३६४१/५५/५१, ०७९–६८१३६८०० यांच्या वेबसाईट मार्फत होईल. संपर्क व्यक्ती श्री. प्रविणकुमार थेवर, (मोबाईल +९१ ९७२२७७८८२८), ईमेल पत्ता: praveen.thevar@auctiontiger.net किंवा sup port@auctiontiger.net. पढील तपशिलांसाठी संपर्कः श्री. बोधन विस्वास, मख्य व्यवस्थापक, मोबाईल: ८९२८२११३०५

. खालील परिशिष्टात वर्णन केल्याप्रमाणे उपरिनामित प्र.क. मिळकतीची विक्री आणि सद्र मिळकतीशी निगडित दायित्वे आणि दावे, जो पर्यंत ते सुनिश्चित केले आहेत ते प्रत्येक संचासमोर परिशिष्टांत विनिर्दिष्ट केले आहेत.

परिशिष्टांत विनिर्दिष्ट केलेल्या संचांमधील विक्रीसाठी मिळकत ठेवली जाईल. जर, मिळकतीच्या एखाद्या हिश्श्याच्या विक्रीतुन रोकड झालेल्या रकमेतून देणे भागले तर उर्वरित बाबतीत विक्री ताबडतोब थांबवली जाईल. जर, विक्री घेणाऱ्या अधिकाऱ्यांकडे सदर प्रमाणपत्रातील थकबाकी, व्याज, खर्च (विक्रीच्या खर्चोसह) कोणत्यार्ह संचाच्या विक्रीआधी जमा केली किंवा त्यांना पटेल असे प्रमाणपत्रातील रक्कम, व्याज व खर्च निम्नस्वाक्षरीकारांकडे प्रदान केल्याचे प्रावे सादर केले तर ती विक्री देखील थांबविण्यात येईल.

विक्रीशी संबंधित कोणतीही कृती करणारे कोणतेही अधिकारी किंवा अन्य व्यक्ती थेट किंवा अप्रत्यक्षपणे विकावयाच्या मिळकतीसाठी बोली, संपादन किंवा कोणतेही हितसंबंध संपादित करू शकणार नाहीत. विक्री आयकर अधिनयम, १९६१ च्या दुसऱ्या परिशिष्टात विहित अटी आणि त्याअंतर्गतचे नियम आणि खालील शर्तीच्या अधीन होईल.

उणिवांसाठी निम्नस्वाक्षरीकार उत्तर देण्यास बांधील नसतील

ज्या खाली मिळकत विकली जाणार नाही ती राखीव किंमत रु. १३,४९,६००/- (रुपये तेरा लाख एकोणपंत्रास हजार सहाशे मात्र) ज्या रकमेने बोली वाढवायची ती रु. २५,०००/- (रुपये पंचवीस हजार मात्र) ने बोलीच्या रकमेवरून किंवा बोलीदारांवरून कोणताही वाद झाला तर संच

- पर्वोच्च बोलीदारांना तेव्हाच कोणत्याही संचाचे खरेदीदार म्हणून घोषित केले जाईल जर त्यांनी लावलेली बोली राखीव किंमतीपेक्षा जास्त असेल. हे सर्वस्वी
- निम्नस्वाक्षरीकारांच्या मर्जीवर अवलंबून असेल की, जेव्हा सरळ सरळ दिसते आहे की, देऊ केलेली किंमत अपूरी आहे तेव्हा ती करणे अव्यवहार्य आहे अशा वेळी सर्वोच्च बोली नाकारायची/स्वीकारायची तमाम जनतेकडून सदर ई-लिलावात बोली मागविण्यात येत आहेत. **इअर रक्कम रु. १,३४,९६०/ - (रुपयएक लाख चौतीस हजार नऊशे साठ मात्र)** सह कोणत्याही राष्ट्रियकृत बँक /शेड्युल्ड बँकेच्या डिमांड ड्राफ्ट/पे ऑर्डरसह मोहोरबंद लिफाफ्यातील प्रस्ताव ०८.०८.२०२२ रोजी साय. ४.३० पर्यंत
- निम्नस्वाक्षरीकारांकडे जमा करणे आवश्यक आहे/ डिमांड ड्राफ्ट/पे ऑर्डर **आर.पी. क्र. ९९ सन २००८ मध्ये वसुली अधिकारी, डीआरटी-॥, मुंबई** यांच्या नावे काढणे आवश्यक आहे. वरू रक्कम/डिमांड ड्राफ्ट/पे ऑर्डर ही केवायसी दस्तावेजांची रितसर पडताळणी/सादरीकरणानंतर अयशस्वी बोलीदारांना परत ऑनलाईन प्रस्तावासह टॅन/पॅन कार्ड व पत्त्याचा पुरावा, डिमांड ड्राफ्ट/पे ऑर्डरची प्रत ऑनलाईन प्रस्तावासह अपलोड करावी. इ.अ.र. आणि अन्य

माहिती/तपशिलांसह ऑनलाईन प्रस्ताव साद्र करण्यासाठी अंतिम तारीख आहे ०८.०८.२०२२ रोजी सं. ४.३० पर्यंत. मिळकतींचे प्रत्यक्ष निरीक्षण प्रत्यक्ष ठिकाणी ०४.०८.२०२२ रोजी स. १०.०० ते सायं. ५.०० मध्ये करता येईल. पॅन कार्ड, पत्ता, पुरावा व ओळख पुरावा, ई-मेल आयडी, मोबाईल क्र. ची प्रत आणि घोषणा, जर ते स्वतःच्या वतीने किंवा त्यांच्या मुख्यांच्या वतीने बोली लावत असतील तर, नंतरच्या बाबतीत त्यांनी, त्यांची प्राधिकृती जमा केली पाहिजे, कसूर केली तर बोली फेटाळली जाईल. कंपनीच्या बाबतीत कंपनीच्या मंडळ

- सदस्यांनी पारित केलेल्या ठरावाची प्रत किंवा कंपनीच्या प्रतिनिधीत्व/मुखत्यारपणाची पुष्टी करणारा अन्य दस्तावेज सादर करून अशा जमा करण्याची पावती/प्रती पोच सदर सेवा पुरवठादार किंवा प्र.धा. बँकेकडे ई-मेल किंवा अन्य प्रकारे सदर तारखेपर्यंत पोहोचले पाहिजे आणि त्याची हार्ड कॉपी ०८.०८.२०२२ **रोजी सं**. ४.३० पर्यंत वसली अधिकारी-॥. डीआरटी-॥. मंबईकडे सादर करावी. कसर केल्यास बोली विचारात घेतली जाणार नाही. यशस्वी बोलीदारांना इ.अ.र. समायोजित करून विक्रीची २५% रक्कम आर.पी. क्र. ९९ सन २००८ मध्ये वसुली अधिकारी, डीआरटी-॥, मुंबई यांच्या
- नावे डिमांड ड्राफ्ट/पे ऑर्डरच्या स्वरुपात बँकेच्या पुढील कामकाजाच्या दिवशी **सं. ४.३० पर्यंत किंवा मुंबई येथील वसुली अधिकारी, डीआरटी-॥, मुंबई** यांच्या खाते क्र. ३००४३२५३८९०, स्टेट बँक ऑफ इंडिया, फोर्ट मार्केट शाखा, मुंबई आयएफएससी कोड क्र: SBIN0005347 मध्ये आरटीजीए∫ एनईएफटीच्या मार्गाने थेट जमा करणे आवश्यक आहे. . एकदा बोली सादर केल्यावर ई-लिलाव एजन्सी पोर्टलवर लॉगईन करून बोली प्रक्रियेमध्ये सहभागी होणे बोलीदारांसाठी आवश्यक आहे, कसूर केल्यास इअ
- निम्नस्वाक्षरीकारांना योग्य वाटल्यास सरकारकडे जप्त करण्यात येईल. खरेदीदारांनी विक्री रकमेची उर्वरित ७५% रकम, मिळकतीच्या विक्रीच्या तारखेपासून १५ व्या दिवशी किंवा त्यापुर्वी, तो दिवस सोइन किंवा जर १५ **वा दिवस**
- **रविवार किंवा अन्य सुट्टीचा दिवस** असेल तर **१५ व्या दिवसानंतर** पहिल्या कार्यालयीन कामाच्या दिवशी वरील परिच्छेद ४ मध्ये दिलेल्या पद्धतीने प्रदान करावी. वरील प्रदानाव्यतिरिक्त, खरेदीदारांना रजिस्टार, डीआरटी-॥ मुंबईच्या नावातील डीडीमार्फत रु. १,०००/ - च्या रकमेपेक्षा जास्त १% दराने व रु. १,०००/ - पर्यंत २% दराने वसुली अधिकारी, डीआरटी-॥ यांच्याकडे पाऊंडेज फी देखील जमा करावी लागेल. विहित मुदतीत प्रदानात कसूर केल्यास, विक्री खर्च बाजूला केल्यावर जमा रक्कम निम्नस्वाक्षरीकारांना वाटल्यास सरकारकडे जप्त केली जाईल आणि कसूरदा

खरेदीदारांना मिळकतीमधील किंवा नंतर ती ज्या स्क्रमेस विकली जाईल त्यातील कोणत्याही हिश्श्यामधील दावे त्यागावे लागतील. विक्रीची नव्याने उदघोषण जारी करून मिळकतीची पुनर्विक्री केली जाईल. पुढे खरेदीदाराची अंतिम बोली रक्कम आणि त्यानंतर ती विक्री केल्याची तारीख यामध्ये जर कोणतीही तफावत वा वेगळेपण असल्यास ती भरण्यास खरेदीदार जबाबदार असेल. मिळकत ''जसे आहे जेथे आहे तत्त्वाने'' आणि ''जे आहे जसे आहे तत्वाने'' विकली जाईल.

कोणतेही कारण न देता अवास्तव वाटलेल्या सर्व किंवा कोणत्याही बोली स्वीकारणे किंवा फेटाळणे किंवा कोणत्याही समयी लिलाव पुढे ढकलण्याचे अधिकार

अ क्र		मिळकत किंवा तिच्या कोणत्याही हिश्श्यावर निर्धारित महसूल	मिळकत ज्यास बांधील आहे अशा अन्य कोणत्याही भारांचे तपशील	मिळकतीवर करण्यात आलेले कोणतेही दावे आणि त्यांच्या स्वरुप व मूल्याबाबत अन्य कोणतेही ज्ञात तपशील
१	₹.	₹.	٧.	ч.
१	सर्व्हें क्र. १, १७१/२, पैकी, रहनाल, भिवंडी (तालुका), जिल्हा ठाणे धारक गाळा क्र. १ आणि गाळा क्र. २, परिसर मोजमापित ५३५ चौ.फू. आणि ३६३ चौ. फू.	उपलब्ध नाही	गहाण मिळकत	उपलब्ध नाही

माझ्या हस्ते आणि शिक्क्याने ह्या २**९ जून,** २०२२ रोजी दिले



वसली अधिकारी, डीआरटी-॥, मुंब



5PAISA CAPITAL LIMITED

CIN: L67190MH2007PLC289249

Regd. Office: IIFL House, Sun Infotech Park, Road No. 16V, Plot No. B-23, MIDC, Thane Industrial Area, Wagle Estate, Thane - 400604

Tel: +91 22 4103 5000 • Fax: +91 22 2580 6654

E-mail: csteam@5paisa.com • Website: www.5paisa.com

Extract of unaudited consolidated financial results for the quarter ended June 30, 2022

(₹ in Lakhs)

		Year ended		
Particulars	June 30, 2022	March 31, 2022	June 30, 2021	March 31, 2022
	(Unaudited)	(Unaudited) (see note 8)	(Unaudited)	(Audited)
Total Income from operations	8,405.55	8,830.51	6,091.20	29,798.09
Net Profit / (Loss) for the period before tax	1,011.30	601.47	985.18	1,850.37
Net Profit / (Loss) for the period after tax	738.81	440.24	719.63	1,373.56
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income]	734.57	463.59	712.41	1,386.36
Equity Share Capital	2,942.46	2,941.73	2,939.81	2,941.73
Other Equity				34,455.63
Earnings Per Share (of ₹ 10/- each)				
- Basic (in ₹)	2.51	1.51	2.47	4.72
- Diluted (in ₹)	2.49	1.50	2.45	4.68

Note:

- 1. The above unaudited consolidated financial results for the guarter ended June 30, 2022 have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company at its meeting held on July 11, 2022 and have been subjected to limited review by the statutory auditors of the Company and the Auditors have issued an unmodified report.
- 2. These consolidated financial results have been prepared in accordance with the recognition and measurement principles laid down in Ind AS 34 'Interim Financial Reporting' prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 read with the relevant rules issued there under and the other accounting principles generally accepted in India and in accordance with the requirements of Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015, as amended.
- 3. The Company is engaged only in the business of stock broking and distribution of financial products primarily through internet and mobile applications. Accordingly, there is no separate reportable segments as per Indian Accounting Standard 108 (Ind AS) on 'Operating Segment'. 4. The Company vide circular resolutions of the Nomination and Remuneration Committee dated on April 08, 2022 and June 16, 2022 granted 2,00,000 and 9550 stock options respectively to eligible employees under Employee Stock Option Scheme-2017. Further, the Company vide circular resolutions dated May 22, 2022, June 13, 2022 &
- June 22, 2022 allotted 1500 equity shares, 5000 equity shares and 750 equity shares respectively pursuant to exercise of stock options granted to the eligible employees. 5. Due to lockdown on account of COVID-19, although the capital market were impacted and volatility has increased in the stock market; however 5Paisa Capital Limited, being a SEBI registered intermediary and considered among essential services, continued to operate during the lockdown in India and there was no major impact on our business as the capital markets remained open and functioned normally. Also the subsidiaries company does not have any material impact on account of Covid 19.

6. The key data relating to standalone results of 5paisa Capital Limited is as under :

	Quarter ended			Year ended
Particulars	June 30, 2022	March 31, 2022	June 30, 2021	March 31, 2022
	(Unaudited)	(Unaudited) (see note 8)	(Unaudited)	(Audited)
Revenues from operations	8,402.37	8,822.78	6,080.27	29,756.64
Profit Before Tax	1,029.85	635.17	1,024.40	1,997.13
Profit After Tax	752.70	465.50	748.99	1,483.43
Total Comprehensive Income	748.46	488.53	741.45	1,497.23

- 7. The new Labour Law Reform Codes related to wages, social security, industrial relations and occupation safety, health and working conditions is still in in discussion between Centre govt. and respective State govt. for final implementation. The Company will assess the impact of all the Codes when they come into effect and will account for the related impact in the period the Code becomes effective.
- 8. The figures for the quarter ended March 31, 2022 are the balancing figures between audited figures in respect of the year ended March 31, 2022 and the unaudited figures of the nine months ended December 31, 2021.
- 9. The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Stock Exchange websites viz. www.bseindia.com and www.nseindia.com and on the Company's website viz. www.5paisa.com.
- 10. Previous periods figures have been regrouped / rearranged wherever necessary.

For **5paisa Capital Limited**

By order of the Board

Prakarsh Gagdani Whole Time Director and CEO DIN: 07376258

Place : Mumbai

Date: July 11, 2022